



महाराष्ट्र शासन राजपत्र

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ४, अंक ३९]

गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २५-३१, २०१८/कार्तिक ३-९, शके १९४०

[पृष्ठे ३, किंमत : रुपये ८.००

स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-अ—अमरावती विभागीय पुरवणी

(भाग चार-ब मध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १६१.

आयुक्त, महानगरपालिका, यांजकडून

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६.—

क्रमांक अमनपा-ससंनर-फेरबदल-२३३८-२०१८.—

अमरावती शहराची मंजूर विकास योजना (सु.) शासनाचे नगर रचना विकास विभागाची अधिसूचना टिपीएस-२८९२-११८०-सीआर-९०-९२(बी)-युडी-१३, दिनांक ४-१२-१९९२ अन्वये मंजूर केली असून पुढे ती दिनांक २५-०२-१९९३ पासून अंमलात आली आहे. अमरावती महानगरपालिकेने या मंजूर विकास योजनेच्या आराखड्यामध्ये महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) अन्वये खालील अनुसूचित नमूद फेरबदल करण्याचे ठरविले आहे.

अनुसूची

अ. क्र.	प्रस्तावित फेरबदल	शहर सूधार सभा ठराव क्रमांक/दिनांक	सर्वसाधारण सभेने कायम केल्याचा दिनांक
(१)	(२)	(३)	(४)
१.	अमरावती नझूल शिट क्र. ३१ भू. क्र. ३/१ मधील क्षेत्रफळ ०.४१५ हे. आर या जागेवर आरक्षण क्र. १३९ (Extension to Ladies Club) क्षेत्रफळ ०.४१५ हे. आर चे अमरावती शहराचे मंजूर विकास योजना(सु.) नुसार आरक्षण आहे. उक्त जागेपैकी विद्यमान L.Y.J. Ladies Club चे जागेस जाणे-येण्याकरीता १२.०० मी. रुंद पोच रस्त्याची जागा वगळून उर्वरीत जागा रहिवास क्षेत्रात समाविष्ट करणे (पोलीस निवास वापरास) बाबत म.प्रा.व न.र. अधि., १९६६ चे कलम ३७ अन्वये प्रस्ताव.	०७ ०६-१२-२०१७	१९-१२-२०१७

आयुक्त, महानगरपालिका अमरावती यांनी दिनांक घालून स्वाक्षांकीत केलेला अमरावती शहराच्या विकास योजनेचा भाग नकाशा महानगरपालिका कार्यालयात कार्यालयीन वेळेत जनतेच्या अवलोकनार्थ खुला ठेवण्यात आला आहे.

अ.-एक-अ-१-(१८१३).

ही अधिसूचना महाराष्ट्र शासनाचे राजपत्रात प्रसिध्द झाल्याचे तारखेपासून एक महीन्याचे (३० दिवस) आत उपरोक्त फेरबदलाच्या संदर्भात नागरिकांकडून ज्या सूचना/हरकती प्राप्त होतील, त्यावर उक्त फेरबदलांचे प्रस्ताव शासनाकडे मंजूरीस्तव सादर करण्यापूर्वी विचार करण्यात येईल.

अमरावती :
दिनांक ६ ऑक्टोबर २०१८.

संजय निपाने,
आयुक्त,
अमरावती महानगरपालिका, अमरावती.

भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १६२.

BY COMMISSIONER, MUNICIPAL CORPORATION

Modification Under Section 37 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 to Sanctioned Development Plan of Amravati (Revised)

No. AMC-Commissioner-ADTP-Modification-2338-2018.—

The Development Plan of Amravati (R) has been sanctioned by the Government in Urban Development Department by Notification No. TPS-2892-1180-CR-90-92(B)-UD-13, Dated 4th December 1992 and it has come into force with effect from 25th February 1993. Amravati Municipal Corporation through its General Body resolution intends to make the following modification U/s 37(1) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 to sanctioned Development plan of Amravati (Revised).

SCHEDULE

Sr. No.	Modification	Shahar Sudhar Samiti Resolution No. & D/t	General Body Meeting Confirmation D/t
(1)	(2)	(3)	(4)
1	As per sanctioned Developed plan (Revised) of Amravati the land under Amravati Nazul Sheet No. 31 Plot No. 3/1 bearing area of 0.415 Hect. is reserved for Site No. 139 (Extension to Ladies Club). The land except 12.00 m. wide approach road for L. Y. J. Ladies Club remaining land is proposed to be deleted from above mentioned reservation and include in residential zone vide Section 37 of M.R.T.P. Act.	07 06-12-2017	19-12-2017

The copies of the plan showing there on the above said modification in the Development Plan of Amravati (R) signed and dated by the Commissioner, Municipal Corporation, Amravati along with the copies of the Guidelines of the Government for modification were kept in the Office of Amravati Municipal Corporation for inspection by the public during office hours on all working days.

The Suggestions and Objections from any person which may be received in writing by the Municipal Corporation Amravati within the period of one month (30 days) from the date of publication of this notice in the *Official Gazette* shall be considered by this corporation before submitting it to Government for sanction.

Amravati :
Dated the 6th October 2018.

SANJAY NIPANE,
Commissioner,
Amravati Municipal Corporation,
Amravati.

भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १६३.

अध्यक्ष, नगर पंचायत, यांजकडून

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६.

क्रमांक नपंझजा-मुख्या-११७०-२०१८.—

झरीजामणी शहराची विकास योजना तयार करण्याचा इरादा झरीजामणी नगर पंचायतीने नगर पंचायत सर्वसाधारण सभा दिनांक ०६-०७-२०१८, ठराव क्र. ८ अन्वये जाहीर केलेला आहे. त्यानुसार नगर पंचायतीच्या क्षेत्राधिकाराकरता महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम २३ (१) अन्वये विकास योजना तयार करण्याचा इरादा जाहीर करण्यात येत आहे.

झरीजामणी नगर पंचायतीच्या हद्दीचा व खालीलप्रमाणे ज्या क्षेत्रासाठी विकास योजना करावयाची आहे. त्या क्षेत्राचा नकाशा झरीजामणी नगर पंचायत कार्यालयात सुट्टीचे दिवस खेरीज कार्यालयीन वेळेत महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम २३ पोट-कलम (२) अन्वये नागरिकांस पाहण्यासाठी खुला ठेवण्यात आलेला आहे. ज्या नागरिकांच्या नियोजित विकास योजनेच्या हद्दी संबंधी काही सूचना अगर हरकती असल्यास त्यांनी ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध होईल, त्या तारखेपासून ६० दिवसांचे आत त्यांच्या सूचना व हरकती झरीजामणी नगर पंचायतीकडे लेखी द्याव्यात, म्हणजे उक्त अधिनियमाच्या कलम २३ चे पोट-कलम (१) अन्वये झरीजामणी नगर पंचायत त्यांचा विचार करील उशिरा आलेल्या सूचना वा हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत.

झरीजामणी :

दिनांक १७ ऑक्टोबर २०१८.

राजु मोहितकर,

अध्यक्ष,

नगर पंचायत, झरीजामणी.

भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १६४.

BY PRESIDENT, NAGAR PANCHAYAT

MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT, 1966.

No. NPZJA-HQ-1170-2018.—

The Zarijamani Nagar Panchayat by its Special General Body Resolution No. 8, dated 06-07-2018 has declared its intention to prepare Development Plan as per the provisions of Section 23 (1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966, for the area within its jurisdiction. A copy of the plan showing the area for which the Development Plan is to be prepared is kept open for inspection by the public on the all working days at the Office to the Zarijamani Nagar Panchayat as required U/s 23 (2) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966. Suggestions or Objections regarding boundaries of the said D.P. if any should be communicated in writing to the Nagar Panchayat Office within 60 days from the date of publication of declaration of the said intention in the Maharashtra Government Gazettee as required vide Section 23 (1) of the Act. Suggestions/Objections received after the given period will not be taken into consideration.

Zarijamani :

Dated the 17th October 2018.

RAJU MOHITKAR,

President,

Nagar Panchayat, Zarijamani.